

April 14, 2021

The Secretary,
Listing Department,
BSE Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy
Towers, Dalal Street,
Mumbai – 400001
Scrip Code: 531642

The Manager,
Listing Department,
The National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, C-1 Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400051
Scrip Symbol: MARICO

Subject: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Regulations, please find enclosed Notice of the Board meeting scheduled to be held on **Friday, April 30, 2021**, published in Business Standard (English Daily) and Navshakti (Marathi Daily) yesterday i.e. April 13, 2021.

Kindly take the above on record.

Thank you.

Yours faithfully,

For Marico Limited

Hemangi Ghag Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

DEMAND NOTICE

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act, read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of III-L Home Finance Ltd. (III-L HFL.) (Formerly known as India In

	date of Demand Notice and Security offered towards repayment of foan amount are as under:-				
Name of the Borrower(s). /Guarantor (s)	Demand Notice Date & Amount	Description of secured asse (immovable property)			
Mr. Vijay Anandrao Kolhe, Mr. Anand Laxmanrao Kolhe	08-April-2021 Rs. 33,50,305/- (Rupees Thirty Three Lakh Fifty Thousand Three Hundred Five Only)	All that piece and parcel of the property being: Plot No 21, admeasuring 162 sq. mtrs., Ph-6,Kh-112/1,Ward-6,G P H N Crp Gate, Mz-Digdoh, Hingna, Nagpur, Pincode:-440016, Maharashtra.			

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers

For further details please contact to Authorised Officer at Branch Office : IIFL HEL - 1st Floor Naidu Chambers Beside Chawhan Traders, WHC Road Dharampeth, Nagpur-440010/or Corporate Office IFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana

Place: Nagpur Date: 13.04.2021 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd

MARICO LIMITED

CIN: L15140MH1988PLC049208

Regd Off.: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098 Tel No. 022-6648 0480; Fax: 022-2650 0159
Website: www.marico.com; Email: investor@marico.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Regulations"), notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday, April 30, 2021,** to *inter-alia*, consider the Audited Standalone and Consolidated finance results and financial statements for the quarter and financial year ended March 31, 2021 along with the Report of the Auditors for the corresponding period.

For further details, kindly visit: http://marico.com/india/investors/documentation;

BSE- http://www.bseindia.com/ and

The National Stock Exchange of India Limited- https://www.nseindia.com/

By order of the Board

Hemangi Ghag

Place: Mumbai Date : April 12, 2021

Company Secretary & Compliance Office

OSBI

STATE BANK OF INDIA, LOCAL HEAD OFFICE, MUMBAI METRO CIRCLE, MUMBAI. 3rd Floor, State Bank of India, Local Head Office, Synergy Building,

Bandra - Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051 REQUIREMENT OF COMMERCIAL/OFFICE PREMISES

State Bank of India, invites offers from owners/power of attorney holders of commercial/office premises on lease rental basis for branches in Mumbai. For further details and downloading the tender document, please visit SBI website @ https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/procurement-news from 09.04.2021 to 22.04.2021. The last date for submission of offers at this office will be on or before 3.30 pm on 22.04.2021. Further Notice/ Clarification in this regard will be posted only on the Bank's above mentioned website.

No brokers please.

Place: New Delhi Date: 13.04.2021 ASSISTANT GENERAL MANAGER (P&E) LOCAL HEAD OFFICE MUMBAI METRO CIRCLE.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **MUMBAI BENCH** COMPANY SCHEME PETITION NO. 974 OF 2020

COMPANY SCHEME APPLICATION NO. 952 OF 2019.

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013) AND

In the matter of Sections 230 to 232 other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time;

AND In the matter of Scheme of Amalgamation of ADEONA DEVELOPERS PRIVATE LIMITED, the Transfero Company with HIRANANDANI REALTORS PRIVATE

LIMITED, the Transferee Company. ADEONA DEVELOPERS PRIVATE LIMITED, a company) incorporated under the Companies Act, 1956 having its) registered office at 514 Dalamal Towers 211, FPJ Marg,

Nariman Point, Mumbai 400021 .Petitioner Company No.

HIRANANDANI REALTORS PRIVATE LIMITED, a

company incorporated under the Companies Act, 1956) having its registered office at 514 Dalamal Towers 211, FPJ))...Petitioner Company No.2 Marg, Nariman Point, Mumbai 400021

Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013, was presented by ADEONA DEVELOPERS PRIVATE LIMITED, the Transferor Company with HIRANANDANI REALTORS PRIVATE LIMITED, the Transferee Company for sanctioning Scheme of Amalgamation of ADEONA DEVELOPERS PRIVATE LIMITED, the Transfero Company with HIRANANDANI REALTORS PRIVATE LIMITED, the Transferee Company The said Petition was sanctioned by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench on 3rd day of August, 2020. The said Petition was fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matter on 18" day of August, 2020. The Hon'ble Tribunal after hearing the Petition on 28" day of January, 2021 has allowed the Petition. As a result, ADEONA DEVELOPERS PRIVATE LIMITED, the Transferor Company with HIRANANDANI REALTORS PRIVATE LIMITED, the Transferee Company w.e.f. the

Dated this 13th April, 2021 M/S RAJESH SHAH & CO.

appointed date

FOR RAJESH SHAH & CO.

Advocates for the Petitioner 16, Oriental Building, 30, Nagindas Master Road, Flora Fountain, Fort, Mumbai – 400 001

Advocates for the Petitione

केनरा बैंक Canara Bank

िं सिंडिकेट Syndicate

STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH: 2nd Floor, Maker Tower, F Wing, Cuffe Parade, Mumbai-400 005. E-mail: samb.mumbai@syndicatebank.co.

ANNEXURE-10 POSSESSION NOTICE (SECTION 13(4)) (For Immovable property)

WHEREAS The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under ecuritization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of power onferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002, issued a Demand Notice dated **07.12.2020** calling upon the borrow M/s. Juhi Industries Private Limited to repay the amount mentioned in the notice, bei ₹ 139,68,96,663.70 (Rs. One Hundred Thirty Nine Crores Sixty Eight Lakhs Ninety Six Thousand Six Hundred Sixty Three and Seventy paise only) within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe Guarantor, the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4 of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 07th April of the year 2021. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal wit he property and any dealings with the property will be subject to the charge of Canar **Bank** for an amount of ₹ 50,00,00,000/- (Rs. Fifty Crores only) and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respe of time available, to redeem the secured assets

Description of the Immovable Property:

All that part and parcel of the property-Commercial shop / Office No. : 33 (Ground Larg Shop-33) on the Ground Floor admeasuring build up area-3480 Sq. feet approximately with one car Parking in the basement of the multi Storied residential cum commercial comple called "KAVERI" with undivided share of 800 Sq. ft. at Khata No. 107. Plot No. 309. Thana No. 181, Thana-Sadar, Mauza-Dumardaga at Trivenipuram, Booti Road, Ranchi-835217 owned by **Nutan Pandey** D/o. **Shri. H. N. Tripathi** within the registration at Sub Registra

- office Ranchi and District Ranchi, State-Jharkhand.
 - > On the South by: Passage of Commercial Complex and open space.
 > On the East by: Shop and Basement Ramp of Kaveri Tower-II.

Date: 07.04.2021 **Authorised Officer CANARA BANK**

NOTICE

TATA CHEMICALS LIMITED Regd.Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai 400001

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost / mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s

has/have applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim wit the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company wi

ı	proceed to issi	noceed to issue duplicate certificates without further intimation.							
	Name (s) of the	Folio No.	Kind of securities No. Of		Distinctive Nos.				
	Holder (s)		& Face value	Securities					
	Chirag Vijay	C1C0024327	EQUITY 10/-	30	120133506 to 120133535				
ı	l Nandra				120100000 10 120100000				
	Devang Vijay Nandola	C1D0026750	EQUITY 10/-	20	121342756 to 121342775				
ı	i ivandola - I			l	I				

TRENT

Chirag Vijay Nandola & Devang Vijay Nandola

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951;
Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001; Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051;

Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www.trentlimited.com NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, this is to inform you that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday,

- 30th April 2021, inter alia to: consider and approve the audited (standalone and consolidated) financial results of the Company for the quarter and financial
- year ended 31st March 2021: consider and recommend dividend, if any, on the Equity Shares of the Company for the year ended 31st March 2021.

The intimation is available on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) and will also be available on the Company's website at www.trentlimited.com.

Place: Mumba Date: 12th April 2021

Place : Mumbai

For Trent Limited M. M. Surti Company Secretary

DIRECTORATE OF AGRICULTURE, JHARKHAND, RANCHI Krishi Bhawan, Kanke Road, Ranchi-834008

Very Short-Request for Empanelment (RFE)-Notice(2nd Call)

	<u>1100100(2</u> Call)						
R.	FE Reference noAgri/02/2	2021-22 Dated:12.04.2021					
1	Name of Work	Request for Empanelment (RFE) for seed procurement for a period of one year (2021-22)					
2	Estimated Cost (Rs.)	Rs.50.00 Crore approx.					
3	Time of Completion	One Year					
4	RFE Documents Cost	Rs. 10,000/- (Ten Thousand)					
5	EMD Amount	Rs. 10,00,000.00 (Ten Lakhs Rs. only)					
6	Date of Publication of RFE on website	12.04.2021 at 05.00 PM					
7	RFE Downloading Start Date	12.04.2021 at 05.00 PM					
8	Online RFE Submission Period	13.04.2021 at 12.00 PM to 19.04.2021 upto 03.30 PM.					
9	Last date for submission of hard copy of RFE documents and place	20.04.2021 upto 3.00 PM at Agriculture Directorate, Krishi Bhawan, Kanke Road, Ranchi					
10	RFE Opening Date and place	20.04.2021 at 03.30 PM at Agriculture Directorate, Krishi Bhawan, Kanke Road, Ranchi					
11	Name & Address of the RFE Inviting Authority	Nisha Oraon Singhmarr, Director Agriculture, Jharkhand, Ranchi					
12	Contact no. of procurement officer	9835345613 / 8002485235					
13	Helpline no. of procurement cell	0651-2233549					
	T 41 1 4 91 1	1 14 144 ///1 11 1					

Further details can be seen on website-http://jharkhand Sd/-Director Agriculture,

PR 245545 (Agriculture)21-22#D

Jharkhand, Ranchi.

AXIS FINANCE

AXIS FINANCE LIMITED (CIN: U65921MH1995PLC212675) Registered Office: Axis House, C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai – 400 025

PUBLIC NOTICE It is hereby informed that Axis Finance Limited (AFL) has filed a Commercial Suit (L) No.1082 of 2021 before the Honble Bombay High Court inter alia seeking recovery of an amount of ₹163,99,18,994/(Rupees One Hundred Sixty Three Crore Ninet Nine Lakhs Eighteen Thousand Nine Hundred and Ninety Four only) against M/s. Orbit Venture Developers and its Partners namely Mr. Rajen Dhruy, Mi Hiren Dhruy and M/s. Mid-City Superstructures Pvt. Ltd. (Defendants)

The Horrble High Court has recognised the charge of AFL over the following unsold units and by its order dated February 5, 2021, the Defendants have also confirmed that the following flats situated in the building known as Midcity Shikhar – Tower 1/, Shikhar A at Oshiwara Village, Taluka Andheri (West), Mumbai District ("Building") are inter alia mortgaged in favour of AFL, as security

ioi uie ci	edit iaciiiles granted t	o inic Defendants.				
	Flat No./ Floor					Carpet Area
	1601/ 16 th Floor		П		3402/ 34th Floor	
	1902/ 19th Floor		П		3502/ 35th Floor	
	2402/ 24th Floor		П		3601/ 36th Floor	
	2902/ 29th Floor			9.	3602/ 36th Floor	2850
5.	3401/ 34th Floor	2850	ľ			

In addition to the aforesaid flats. AEL also have charge vide a registered Indenture of Mortgage date September 28, 2017 bearing registration no. BDR15-5667-2017 over Flat nos. 902 and 1002 in the said Building. Pursuant to the liberty granted by the Hon'ble High Court, AFL has filed an application i ne aforesaid proceedings for impleading necessary party purportedly claiming rights over the said Flat No. 902 and Flat No. 1002 in the said Building. The Public is hereby notified that and the Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) in particular are

cautioned not to deal with the aforesaid mortgaged properties as described above without obtaining No-objection Certificate of AFL. Any person dealing with the aforementioned mortgaged properties shall do so entirely at their risks as to the cost and consequences thereof and shall be subject to the charge of AFL over the aforementioned mortgaged properties. Please note that the aforesaid is without prejudice to all rights and contentions available to

Axis Finance Limited under law or otherwise.

Date: 13-04-2021 Place : Mumbai

Authorised Office Axis Finance Ltd.

CANARA BANK

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH: 2nd Floor, Maker Tower, F Wing Cuffe Parade Mumbai-400 005 E-mail: samb mumbai@syndicatebank.co.in

ANNEXURE-10 POSSESSION NOTICE (SECTION 13(4)) (For Immovable property)

WHEREAS The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcemen ules 2002, issued a Demand Notice dated 07.12.2020 calling upon the borrowe M/s. Juhi Industries Private Limited to repay the amount mentioned in the notice, being ₹ 139,68,96,663.70 (Rs. One Hundred Thirty Nine Crores Sixty Eight Lakhs Ninety Si housand Six Hundred Sixty Three and Seventy paise only) within 60 days from the dat of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower luarantor, the **public in general** that the undersigned has taken **possession** of the proper described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 07th April of the year 2021. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal wit the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of ₹ 50,00,00,000/- (Rs. Fifty Crores only) and interest thereon. The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respe

of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property :-

All that part and parcel of the property-Commercial shop / Office No. : UGCH-6 (Upper Ground Floor Hall-6) on the upper Ground Floor admeasuring build up area-7142 Sq. feets approximately with one car Parking in the basement of the multi Storied residential cun mercial complex called "KAVERI" with undivided share of 1400 Sq. ft. at Khata No 107. Plot No. 309. Thana No. 181. Thana-Sadar, Mauza-Dumardaga at Trivenipurar Booti Road, Ranchi-835217, owned by Nutan Pandey D/o. Shri. H. N. Tripathi within th egistration at Sub Registrar office Ranchi and District Ranchi, State-Jharkhand.

ounded:- > On the North by: Commercial office complex on Northern avenue Road > On the South by: Commercial office complex on Sothern avenue Road > On the East by : Commercial office complex on Easton avenue Road.

On the West by : Open to sky on Central avenue. Date: 07.04.2021

Authorised Office

इंडियन बैंक Indian Bank ALLAHABAD

Manish Commercial Centre, 216A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400025.

MEGA E-AUCTION ON 30.04.2021, AT 11.00 A. M. TO 3.00 P. M. UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS BASIS. AS IS WHAT IS BASIS" through E-Auction platform provided at the website https://www.mstcecommerce.com

APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Sr. Vo.	Description of the Property (Status of Possession)	Name of the Borrower	Name of the Guarantor / Mortgager	Amount of Secured Debt	Reserve Price Earnest Money	Branch Address and Contact Number for Sale Details	
	Bungalow No. 3, Comprising of Ground +1 floor, phase-1, projet MANTRA PARADISE situated on Plot	Mr. Rahul	Mr. Rahul Ishwar Kapoor	₹ 87,50,102.27 + interest till the date of	Deposit (In ₹) Reserve Price: ₹ 47.35 lacs	Mulliper for Sale betails	
1	No. 1, land bearing S. No. 41/1 at Village Kajali, Taluka Talasari, Dist. Palghar. Having built up area 1076.39 Sq. ft. Under SARFASI Act 2002. (PHYSICAL POSSESSION) Row House No. 6-B, Cluster No. 6, Orchchild hills	Ishwar Kapoor	(Borrower & Mortgager)	realization and costs, charges and expenses.	EMD Amount : ₹ 4.75 lacs	Indian Bank Bandra (V Branch, Address : The Pauli	
2	Fronts, Land bearing Survey No. 144/1+143/2 situated and being at revenue Village: Kashid Kapar Vasai. Having admeasuring built up area-575 sq. ft. Under SARFAESI Act 2002. (SYMBOLIC POSSESSION)	M/s. Ashwaraj Mineral	Mr. Nitin Digamber Lone (Mortgager)	₹ 1,14,02,337.46 + interest till the date of realization and costs, charges and expenses.	Reserve Price : ₹ 21.50 lacs EMD Amount : ₹ 2.15 lacs	Sisters Bombay Society 14 Waterfield Road, Bandra-Wes Mumbai-400050 Ph. No. (02 2643 9340. Mr. Nishit Kum (Branch Head), Mob. N	
3	Flat No. C-111, 1st Flr., C-Wing, in Bldg. No. 2, Matrusneha CHS., Nr. Shahad Railway Station, Kalyan. Having built up area 745 sq. ft. (SYMBOLIC POSSESSION)	Water Pvt. Ltd.	Shri. Swapnil Digamber Lone (Mortgager)	₹ 1,14,02,337.46 + interest till the date of realization and costs, charges and expenses.	Reserve Price : ₹ 20.35 lacs EMD Amount : ₹ 2.03 lacs	9673905616.	
4	Flat No. 204, 2nd floor, Manddar, Apartment, Village Bolini, Taluka Vasai, Survey No. 3, Hissa No. 6/2, 6/1B, Dist. Palghar. Having Buit up area of 460 sq. ft. (PHYSICAL POSSESSION)	Mr. Premchand Pratap Singh & Mrs. Vimal Premchand Singh.	Mr. Premchand Pratap Singh & Mrs. Vimal Premchand Singh (Borrower & Mortgager)	₹ 17,86,248/- + interest till the date of realization and costs, charges and expenses.	Reserve Price: ₹ 14.27 Lakh EMD Amount: ₹ 1.43 Lakh	Indian Bank Borivali (V Branch, Address : Chandavark Road Borivali (W), Ph. No. (02 2895 5858 / 2895 5868, N Sujit Kumar Jha (Branch Head Contact No. 7738152043.	
5	Flat No. 301, 3 rd Floor, C-Wing, Ramachande Complex, Survey No. 57-A (Part) of Vill. Asangaon, Taluka Shahapur, Shivanagar Nagar, Asangaon (W) Dist. Thane-421601 in the name of Mr. Abdur Rab Mohmed Ansar. Having Built up area 380 Sq. ft. under SARFAESI Act 2002. (PHYSICAL POSSESSION)	Mohammed Amin Shabbir Ansari	Mohammed Amin Shabbir Ansari (Mortgager)	₹ 24,78,786/- + interest till the date of realization and costs, charges and expenses.	Reserve Price : ₹ 12.42 Lakh EMD Amount : ₹ 1.25 Lakh	Indian Bank Dadar (W) Branc Address: Dadar Makarar CHSL., 26, Senapati Bapat Mar Dadar (W) Mumbai-400028. To / fax No. (022) 2430 4828 2433 3892, Ms. Meenu Shiva (Branch Head), Contact N 6201290894.	
6	Flat No. 107, 1st floor, Building No. 03, AAI Ekvira Apartment S. No. 169, H. No. 03, Manvel Palda Village, Virar (E), 401604. Distt. Palghar. in the name of Mrs. Kanalaven Pille & Mr. Markanday Mishra. Having Buit up area of 470 sq. ft. under SARFAESI Act 2002. (SYMBOLIC POSSESSION)	Mrs. Kamalaven Pille & Mr. Markanday Mishra	Mrs. Kamalaven Pille & Mr. Markanday Mishra (Borrower & Mortgager)	₹ 9,48,086/- + interest till the date of realization and costs, charges and expenses.	Reserve Price : ₹ 15.26 Lakh EMD Amount : ₹ 1.70 Lakh	Indian Bank Borivali (E) Branch Address:- Guruk Universal School Campu	
7	Flat No. G1, Ground floor, C-Wing, "Orange Height" Building No. 2, Survey No. 201/206, Sector No. III, Village Nilemore, Nallasopra West, Tal. Vasai, Distt. Palghar401203. Having Buit up area of 390 sq. ft. (SYMBOLIC POSSESSION)	Mr. Santosh Kumar Poojari	1. Mr. Santosh Kumar Poojari (Mortgagor & Borrower) 2. Mr. Krishna Poojari (Guarantor)	₹ 14,10,906/- Above is inclusive of interest calculated up to 06.02.2020 plus future interest & Expenses thereof.	Reserve Price : ₹ 18.99 Lakh EMD Amount : ₹ 1.90 Lakh	Ashokvan, Borivali (Eas Mumbai-400066. Tel. No. (02 2828 0081. Mr. Tarapar Patra (Branch Head) Mob. N 7738152044	
_	Office No. 7, 1st floor, Steel Yard, Final Plot No. 67F, Princes Dock Division, Town plan Scheme-1 of the Mandvi Division, Sant Tukaram Road, Masjid bunder (E),	Tejash	Tejash Kritikumar Shah	₹ 43,27,613/- + interest till the date of	Reserve Price : ₹ 55.15 Lakh	Indian Bank Bandra (W) Branc Address :- The Pauline Siste Bombay Society 143, Waterfie	
8	Mumbai-400 009, in the name of Mr. Tejas K Shahat. Having built up area 350 Sq. ft. Under SARFASI Act 2002. (SYMBOLIC POSSESSION)	Kritikumar Shah	(Borrower & Mortgager)	realization and costs, charges and expenses.	EMD Amount : ₹ 5.52 Lakh	Road, Bandra (W), Mumbai-4 050 Ph. No. (022) 2643934 Mr. Nishit Kumar (Branch Hea Mob. No. 9673905616.	
9	Flat No. 304, 3 rd Floor, A-Wing, Building Known as Sai Apartment, Sativali, Vasai (East) Tal. Vasai, Dist. Palghar-401 208. Having built Built up area 442 sq. ft. (SYMBOLIC POSSESSION)	Mr. Arvind Sitaram Chaursiya & Mrs. Geeta Arvind Chaurasiya	Mr. Arvind Sitaram Chaursiya & Mrs. Geeta Arvind Chaurasiya (Borrower & Mortgager)	₹ 11,50,002/- + interest till the date of realization and costs, charges and expenses.	Reserve Price : ₹ 9.15 Lakh EMD Amount : ₹ 0.91 Lakh	Indian Bank Bhayander (N Branch, Address: Shop No. to 7, Vasant Vaibhav, 150 th Rot Bhayander (W), Thane-4011C Ph. No. 022-28142010, Manoj Singh (Branch Hea Mob. No. 9772957357.	
10	Office No. 2, Ground (back Side) floor, Steel Yard Building, Final Plot No. 80B, Princes Dock Division, Town plan Scheme-1 of the Mandvi Division, Sant Tukaram Road, Masjid bunder (E), Mumbai-40009, in the name of Mr. Kirtikumar Chimanlal Shah & Mrs. Hemlata K Shah. Having built up area 314,65 Sq. ft. Under SARFASI Act 2002. (SYMBOLIC POSSESSION)	Kirtikumar Chimanlal Shah & Mrs. Hemlata K. Shah.	Kirtikumar Chimanlal Shah & Mrs. Hemlata K. Shah. (Borrower & Mortgager)	₹ 28,79,839/- + interest till the date of realization and costs, charges and expenses.	Reserve Price: ₹ 40.15 Lakh EMD Amount: ₹ 4.01 Lakh	Indian Bank Bandra (W) Branc Address: The Pauline Siste Bombay Society 143, Waterfie Road, Bandra (W), Mumbai-4 050 Ph. No. (022) 2643934 Mr. Nishit Kumar (Branch Hea Mob. No. 9673905616.	
11	Flat No. 203, 2 nd Floor, C-Wing, Type B, Dharti Complex, Survey No. 32, Hissa No. ½ of Village Waarangade, Opp. Viraj Industries, Bosar (E) Taluka & Dist. Palghar-401501. Having built up area of 292.36 sq. ft. (PHYSICAL POSSESSION)	Mrs. Poonam Arvind Sharma	Mrs. Poonam Arvind Sharma (Borrower & Mortgager)	₹ 7,94,016/- + interest till the date of realization and costs, charges and expenses.	Reserve Price: ₹ 5.05 Lakh EMD Amount: ₹ 0.50 Lakh	Indian Bank Bandra (E) Branc Address: - Plot No. 629 / 124 Uttar Bhartiya Sangh Bhaw Government Colony, Behi Teacher's Colony, Banc (E) Mumbai-400051, Ph. N (022) 2657 0325, Ms. Kavi Mehta (Branch Head) Mob. N 8879264769.	
12	Flat No. 202, 2 nd floor, Block No. 05, Bldg. No. E/2, L-Yype, OSTWAL WONDER CITY, Gut No. 156, 172, 173 & Gut No. 158, Hissa No. 01/02 at Vill. betegaon, Boisar Chillar Road, Boisar (E0 Tal. & Dist. palghar. Having buit up area of 436 sq. ft. under SARFAESI Act 2002 (SYMBOLIC POSSESSION)	Mr. Pradeep Shiva Shetty	Mr. Pradeep Shiva Shetty (Borrower & Mortgager)	₹ 19,82,586.08 Above is inclusive of interest calculated up to 06.01.2021 plus future interest & Expenses thereof.	Reserve Price : ₹ 10.55 Lakh EMD Amount : ₹ 1.05 Lakh	Indian Bank Boisar bran Address :- B 1 A, Navar Road, Armeya Park, Bois Thane-401501. Tel. No. 0252 277300. Mr. Pratap V. Prabhu : Mob. No. 7738152042.	
13	Unit No. 002, Gr. Flr., Bldg. No. A2, In sector III, Industrial Estate, Renaissance Industrial Park, (Bara Gala), Plot bearing Survey No. 29/3, 29/4, 33/6/4, 33/7, 35/5, Vill. Vashree, Post Amane, Tal. Bhiwandi, Dist. Thane. Having built up area 1523 sq. ft. under SARFAESI Act 2002. (PHYSICAL POSSESSION)	M/s. Global Microtech Industries	Mr. Murali Krishnan Kurup (Proprietor & Mortgager)	₹ 63,84,172.23 Above is inclusive of interest calculated up to 06.01.2021 plus future interest & Expenses thereof.	Reserve Price : ₹ 23.95 Lakh EMD Amount : ₹ 2.40 Lakh	Indian Bank Mira Road (I Branch Address :- Shop M A15, B16 to 19, Ground Flo Haryas Dream Park CHS. LTI Off Mira Bhayandar Roa	
14	Unit No. 005, Gr. Flr. Bldg. No. Al, in sector III, Renaissance Industrial Park, (Bara Gala), Plot Bearing Survey No. 29/3, 29/4, 33/6/4, 33/7, 35/5, Vill Vashree, PO: Amane, Tal. Bhiwandi, Dist. Thane. Having built up area 1538 sq. ft. under SARFAESI Act 2002. (PHYSICAL POSSESSION)	M/s. Vijay Engineering & Vijay Engineering Prop. Vijay Jayantilal.	Mr. Vijay jayntilal Makwana. (Mortgager)	₹ 57,86,653.04 Above is inclusive of interest calculated up to 06.01.2021 plus future interest & Expenses thereof.	Reserve Price : ₹ 28.75 Lakh EMD Amount : ₹ 2.87 Lakh	Hatkesh Bus Stand, Mira Ro (East), Thane-401107. Tel. M 022-28119221. Mrs. Bee Kumari (Branch Head) Mob. N 7738673609.	
15	Flat No. 201, 2 nd floor, Wing-B, Building No. 1, Type C, Building known as "Atmaram Park", Vaanjar wada, Shigaon Road, Village Boisar, Boisar East, Dist. Palghar-401501. Having Buit up area of 615 sq. ft. (PHYSICAL POSSESSION)	Mr. Ashok Kumar R. Singh & Mrs. Rekha Ashok Singh	Mr. Ashok Kumar R. Singh & Mrs. Rekha Ashok Singh (Borrower & Mortgager)	₹ 19,14,410.00 + interest till the date of realization and costs, charges and expenses	Reserve Price : ₹ 11.80 Lakh EMD Amount : ₹ 1.18 Lakh	Indian Bank Bandra (E) Branc Address: Plot No. 629 / 124 Uttar Bhartiya Sangh Bhaw Government Colony, Behi Teacher's Colony, Banc (E) Mumbai-400051, Ph. N (022) 2657 0325, Ms. Kav Mehta (Branch Head) Mob. N 8879264769.	
16	Flat No. C-304, 3 rd floor, Rashmi Dishtat Building CHSL., Opp. Gaurav Row House, Near Gaurav Residency, Mira Road (E), Having Buit up area of 709 sq. ft. (SYMBOLIC POSSESSION)	M/s Harekrishna Enterprises (Borrower)	Mr. Sushi Jaiprakash Shukla (Proprietor & Mortgager); Mr. Jaiprakash Shukla (Guarantor); Mrs. Gyanti Shukla (Guarantor)	₹ 42,93,844/- + interest till the date of realization and costs, charges and expenses.	Reserve Price : ₹ 34.82 Lakh EMD Amount : ₹ 3.48 Lakh	Indian Bank Borivali (V Branch, Address : Chandavarl Road, Borivali (W), Ph. No. 02 28955858 / 28955868, Mr. Su Kumar Jha (Brach Head) Mo No. 7738152043.	
7	Flat No. 302, 3 rd floor, A-Wing, Avighna Residency, Village Bopele, Nerol Near Sai Temple, Taluka Karjat, Dist Raigarh. Admeasuring built up area 927 sq. ft. (PHYSICAL POSSESSION)	Mrs. Veda Rackaston D Souza.	Mrs. Veda Rackaston D Souza. (Borrower & Mortgager) Mr. Rockaston D'Souza (Guarantor)	₹ 22,51,864/- Above is inclusive of interest calculated up to 07.06.2018 plus future interest & Expenses thereof.	Reserve Price : ₹ 12.80 Lakh EMD Amount : ₹ 1.28 Lakh	Indian Bank Kalina Brand Address: A H Wadia Ted Inst., Bldg., 292/11, CST Rod Kalina, Santacruz (East), Mumd 400098. Tel. No. 022-266517 / 26653678 Mr. Abhin Langwan (Branch Head), Mo No. 9205100403	
8	Flat no. G-20, Ground Floor, D-Wing, Building No. 9, Type-B, (Survey No. 47/1,2,3A,3B,4/1,4/2,48/2,5A,5 B,5C,6,40/2), Building Samrudhi in Amrut Residency Behind Saidham Complex near Deep Education Collage Saravali Village-Boisar (W), Taluka- Palghar-401501. Having built up area 479 sq. ft. (PHYSICAL POSSESSION)	Mr. Akalank Dahyalal and Mrs. Meena Akalank Shah	Mr. Akalank Dahyalal and Mrs. Meena Akalank Shah (Mortgagor and Borrower)	Rs. 16,06,881.00 /- Above is inclusive of interest calculated up to 28/06/2018 plus future interest & Expenses thereof.	Reserve Price: ₹ 12.95 Lakh EMD Amount: ₹ 1.30 Lakh	Indian Bank Vasai Ro (IB) Branch, Address : 6 VISHVAKARMA NIVAS, STATI ROAD, NAVGHAR, VASAI RO. (WEST), THANE – 401202. I No. 0250-2338079, Mr. Vin Singh (Brach head) Mob. N 9897841459	

nd there should be EMD balance in global wallet.) Bidder has to complete following formalities well in advance :- Step 1 : Bidder / Purchaser Registration - Bidder to register E-Auction portal (link given above) http://www.mstcecommerce.com (i.e https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) using his Mobile Number and Email ID. Step 2:

KYC Verification - Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by E-Auction service provider (may take 2 working days). Step 3: Transfer of EMD ount to his Global EMD Wallet: Online / Offline transfer of fund using NEFT / Transfer, using challan generated on E-Auction portal. Step 1 to Step 3 should be completed by bidde well in advance, on or before EMD date.

Date: 09.04.2021 Place: Mumbai

Authorized Officer, Indian Bank

Note: This is also a notice to the borrower / guarantors / mortgagors of the above said loan about holding of this sale on the above mentioned date and other details

SBI State Bank of India शाखा - स्ट्रेस्ट ॲसेटस् मॅनेजमेंट बांच - ॥

प्राधिकृत अधिकाऱ्यांचा तपशील श्री. सुधीर कुमार सिन्हा इं-मेल आयडी : Sudhii.t.sanha@shi.co.in मोबाइंल क.: १९९९१३९९० श्री. प्रविण ताय है

शाखिचा पत्ता : स्ट्रेस्ड ॲसेटस मैंनेजमेंट शाखा ॥, रहेजा चेबसे, तळमजता, फ्री प्रेस जर्नत मार्ग, निर्मन पोईट, मुंबई - ४०० ०२१ शाखंचा फांन क.: ०२२ -२२८११४०२ फॅक्स क. : ०२२-२२८११४०१ इंमेल आयडी: sb.15859@sbi.co.in

जी मिळकत/ती विकण्यात यंणार आहे

मोबाइंत क. - १००४०८२४८४ लेंग्डलाइंग क. (ऑफिस): ०२२ -२२०४०४४६

इ—ाललाय । यका सूचना

सक्युप्टायझशन अड एकन्स्ट्रक्शन आफ फायना।काअल असटस् अड एन्फासमट आफ ।सक्युपटा इटस्ट अक्ट, २००२ अन्वय बककड भारयस्

केलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची विक्री.

क्रजंदाराचे नाव

मिम्मस्वाक्षरीकारांनी स्टेट बेंक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सर्फसी ॲक्टच्या क्लम १३(४) अन्वयं खालील मिळकत/तींचा कब्जा वेतला आहे. तमाम जनतेत। कळविण्यात येते की, बेकेंच्या थकीत रकमांची रोकड करण्यासाठी खातीत प्रकरणातीत खाती वर्णन केतेल्या भारपस्त मिळकती/तींचा ई-तिताब (सएफैसी ऑक्ट, २००२ अंतर्गत) ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने'' करण्यात येईत.

		55-555			तिच्या वसुलीकरिता थकीत रक्कम		
कर्जदार, ५०७, इमास्त, पाल्म वि सीबीडी बेलापूर	में, वहीं, के, एस प्रांजेक्ट लिम्प्टिड कर्जदार, ५०७, बी विंग, साई संगम इमात, पाल्म बिच रोड, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर (पूर्व), नवी मुंबई – ४००६१४.		१) श्री. व्ही. के. मुकुमस्म (संचातक आणि हमीदार) २) श्रीम. सरिथा व्ही के मुकुमस्म (संचातक आणि हमीदार) ३) श्री. व्ही. चंदु कुट्टी हमीदार		रु. ४८, ९४, ४४, २४७. १० (स्पर्य अडतीस कोटी चीन्याण्णव तास्त्र वेचाळीस हजार टोमशे सदतीस आणि पैसे दहा मान) ३१,११,२०२० रोजीस + ०९.०८,२०१३ रोजीप्रास्त्रचे त्यावरीत व्याज अधिक स्त्रचे आणि परिव्यय इ. मागणी सूचना दिनांकः २९.०८,२०१३		
हक्क विलंख धारकाचे नाव	मिळकती/तीचे वर्णन	हं-लिलावाची तारीख व वंळ	तपशिल		सहभागी होण्याचे विनंतीपव/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्यासाठी तारीख आणि वेळ		
व्हीके एस प्रांजेक्ट विस्मितंत्र	कमशिजत कार्यातयकः, ५०७, जी तिंगः सार्वसंग्रह	तारीखः १२.०५.२०२१ जेळ - ७०	राखीव किंमतः १,४७,००,००० / ज्याकाती मिठकत विकट	50	११.०५.२०२१ रोजी किंवा पूर्वी साथे. ५.०० आधी सर्व हच्छुक बोतीहरांनी शास्त्रेमध्ये त्यांचे सर्व केव्हायसी व्यवस्त्रेत साथ कमनेत वसेन वे		

800658.		र) आ. व्हा. चटुकुश्चारुमादस		पारव्यव १. मागणा सूचना ।दनाकः २५.०८.२०६३		
हक्क बिलंख धारकाचे नाव व्हीकेएस प्रांजंकर लिमिटंड	मिळकती /तीचे वर्णन कमशिअत कार्यातय क. ५०७, बी विंग, साई संगम संक्टर - १५, सीबीडी बंतापूर (पू.), नदी मुंबई - ४००६१४ (बिल्ट अप क्षेत्र माजमापित ११७०. ३६ ची.फू.) कंपनीच्या मातकीचे	इं-लिलावाची तारीख व वंळ तारीख : १२.०५.२०२१ वंळ : ६० मिनिटे स. ११.०० वा. पासून तं दु. १.३० प्रत्यंकी ५ मिनिटांच्या अमयांदित विस्तारास ह	तपड़ील राखीव किंमत: १,४७,००,०००/- ज्याखाती मिळकत विकती जाणम नाही इसारा अनामत रक्तम (इअर) राखीव किंमतीच्या १०% म्हणकंच रु. १४,७०,०००/- बोली बाढविण्याची रक्तम रु. १,००,०००/- मिळकतीच्या मिरिक्षणाची तारिख: ०५,०५,२०२१	सहभागी होण्याचे विनंतीणव/केवायसी दस्तावंज/इअरचा पुरावा इ. सादर करण्यासाठी तारीख आणि बंळ ११.०५.र०र१ रांजी किंवा पूर्वी साथं. ५.०० आधी सर्व रच्छुक बोतीहरांनी शास्त्रंमध्ये त्यांचे सर्व केव्हायसी दस्तावंज सादर करावंत तसेच ते https://www.bankeauctions.com वर अपतोड करावंत. रच्छुक बोतीहरांना विनंती करण्यात यंते की, त्यांची इसारा अनामत रक्तम (इअर) एपईएफ्टी/आरटीजीएस द्वारे पुतीत खातं: ३२६००८००७२४, खात्र्याचे नावः एसवीआय एसएएमवी ॥ कतंत्रशन खातं, आयएफएससी कांडः एसवीआयएन००००३०० मध्ये किंवा एसवीआय एसएएसवी ॥ कलंक्शन खातं ३२६००८००७२४, मुंबई, मेन शाखाच्या नावं डिमांड ड्राफ्टच्या मार्गे परणा करणे.		
		141	111111111111111111111111111111111111111			

१, ई-लिलाव तपशिल वेबमा हैंट https://www.bankeauctions.com यावर अपलोड आणि उपलब्ध आहेत.

२. मिळकतीच्या निरक्षिणाची तारिश्व आणि वेळ: ०५.०५.२०२१ स. ११.०० ते साथ. ४.००

ई-लिलाव निविद्य दस्तावेज वेक्साईट https://www.bankeauctions.com येथे उपलब्ध आहेत.

१च्छुक बोलीदार मिळकतीच्या निरिक्षणाकरीता स्टेट बेंक ऑफ इंडिया, एमएएमबी ॥, मुबईच्या प्राधिकृत अधिकान्याना मणके करावा. इं-लिलाव विक्रीच्या महत्वपूर्ण अटी व गर्ती ।

१. ई-लिलाव ''बसे आहे बंधे आहे'' आणि ''बसे आहे वं आहे तत्त्वमें'' होत आहे आणि तो ''ऑगलाईन'' वेण्यात वेईल. लिलाव बेकेच्या मान्यताप्राप्त सेवा पुरवठाह्मर में. मी १ इंडिया प्रा. लि., उद्योग बिहार, फेड़ा २, गत्फ पेट्रोकेम हमारत, हमारत क. ३०१, गुरगाब, हरवाणा, पिन: १२२०१५ हेत्पलाईन क.: +९१ १२४-४२०२०२०/२१/२२/२४, +९१-९८२१६९०९६८ हेत्पलाईम इंग्रेल आयडी: Supparl@bankesuctions.com. याच्या मार्फत वेबपोर्टल https://www.bankeauctrons.com वर करण्यात येईल . ऑन लाईन ई-लिलाव बोली प्रयत्न, घोषणा, ऑनलाईन लिलाव विकीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती असलेले

२. प्राधिकृत अधिकान्याच्या सवीचम हान आणि माहितीप्रमणे मिळकर्तीवर कोणतेही पार गाहीत. तथापि इच्छुक बोलीद्वरामी त्याची बोली सादर करण्याआधी लिलावात. ठेवलेल्या मिळकर्तीवरील भार, त्याचे मालकी हक आणि मिळकरीला बाधा आणणाऱ्या /दावे/अधिकार/ धक बाकीबा बत त्याची स्वतन चीकशी करून ध्यावी. १- लिला वाची जाहिए त म्हणजे बेंकेकडून कोणतेही बचन किंवा कोणतेही सागणे असल्याचा अर्थ काबू नये किंवा तसा समज करून घेऊ नये. बेंकेला हात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि पविष्यातील पारासह मिळकत किकली जात आहे. प्राधिकृत अधिकारी/तारणधनको कोणत्याही क्यस्थ पक्षकाराच्या द्ववी/अधिकार/धकवाकीसाद्यी कोणत्याही। प्रकारे जवाबदार नमतील. विक्री मिक्युरिटायक्षेशम औड रिक्नस्ट्रकशम ऑफ फायना शिक्षल औम्रेटम् औड एन्फोमीस्ट ऑफ मिक्युरिटी श्टोस्ट औक्ट, २००२ अतर्गत विहित अरी/नियमाच्या अधीन होईल.

हं-लिलाबाच्या हतर अटी आणि शर्ती पुतील बंबमाहंटम्बर प्रकाशित केल्या आहेत.

https://www.bankeauctions.com मरफैमी ॲक्ट अंतर्गत १५ दिवसांची सांविधिक विक्री सूचना

कर्जेग्र र/ हमीदार याना याद्वरे सूचीत करण्यात येते की, मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरीत काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि ख्रवांसह वसूल करण्यात येईल. दिनांक : ०६.०४.२०२१

विकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी स्टंट बैंक ऑफ इंडिया

आधार हाऊसिंग फायनान्स लि.

निगम कार्यालय : २०१, ग्हेजा पॉईंट-१, एसव्हीसी बँकेजवळ, वाकोला, नेहरू रोड, साताकुझ (पूर्व), मुंबई-४०००५५. शाखा कार्यालय पनवेल : टुकान क. १३ आणि १४, तळ मजला, श्री भगवती हेस्टिज, प्लॉट क. २९ ते ३२, ४७, ४८, ४९ आणि ५२, सेक्टर २१, कामोठे, नवी मुबई-४१० २०९, (महाराष्ट्र)

[प्राधिकृत अधिकारी नाव:- चितरजन खुराम पूजारी, संपर्क का. ९९२००५ ६६७७)

लिलाव नि विक्रीकरिता जाहीर सूचना

कर्जदारक्रञ्च थकित रकमेची होम्याकीता सिक्स्रिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेट ऑफ सिक्स्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आधार हार्कीसँग फायनान्स तिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यानी येथे स्नातील जम्द्र केलेल्या तारण मतेच। कब्जा घेतत्य मुसार निम्मस्वाथरीकार मी "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने", जी प्रत्यथ कब्जामध्ये आहे, त्या येथे खालील वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या खोदीसाठी मोहोखद पाकिटातून प्रस्ताव आमित्र केले आहे, ज्याचा तपशील खाली देण्यात आला आहे.

कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचनेची	स्थावर मिळकती वे व र्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
हमीदार	तारीख आणि रक्तम		(रा.किं.)	(इअर)(आरषीच्या १०%)
००११४ <i>८</i> ४७/ पन्चेल शास्ता) नागार्जुन जी. अकवथुला (कर्जद्रप्त) गगना जी. अकवथुला (सह-कर्जद्रप्त)	(रूपये सात लाख एकवीस हजार	फ्लॅट क. २०३, २रा मजला, ज्योती प्लाझा, धोने गाव वॉटर उन जवळ, वागणी, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३ : सिमाब द्वः पूर्व दिशेलाः लाल बगला, पश्चिम दिशेलाः मोकळा प्लॉट, ठतर दिशेलाः मोकळा प्लॉट, दक्षिण दिशेलाः जी.पी. रोड.		स्. ह ९३००/-

विहित निविदा प्रपत्नातील मोहोरबंद बोली /प्रस्ताव इअर आणि केवायसीसह येथे वरील उम्दूद शाखाकार्यालयाच्या पत्यावर सादर करण्याची अंतिम तारीख १३. ०५.२०२१ साथं. ५.०० पर्धत आहे. ज्या मिबिदा भरलेल्या नाहीत वा ज्या निविदा अतिम तारखेनतर प्राप्त होतील त्या अवैध मिविदा समजण्यात येतील आणि त्यानुसार त्या नाकारण्यात येतील. इअरवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. (२) वरील नमूद शास्त्रा कार्यालयाच्या पत्यावर मिळकतीकरिता बोली / प्रस्ताव उघडण्याची तारीख (लिलाव तारीख) १५, ०५, २०२१ रोजीस द. ३,०० वा. आहे. प्राधिकृत अधिकान्याच्या उपस्थितीत

कर्जदार आणि इमीदारामी विक्रीच्यावेळी स्वतः उपस्थित राहाण्यासाठी यद्वारे सूचना देण्यात येत आहे आणि विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलानुसार वरील वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या

खरेटीसाठी त्यामा इच्छक खरेटीदार/विकत घेणारे आणता येतील सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये सर्वसामान्य जनता आणि कर्जदम्/सह-कर्जदम् आणि हमीदम् यामा ३० दिवसांची विकी सूचना देण्यात येते की, तारण धनकोकडे तारण/प्रभाराधीन उपरोक्त विवरणीत

स्थावर मालमता जी आधार हाक्रसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल), तारण धनकोद्वारे प्रत्यथ ताच्यात घेतली गेली आहे ती "जे आहे जेथे आहे", "जसे आहे जे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकली जहंल आणि विक्री तारखेच्या अगोदर आधार हाकसिंग फायनाऱ्य लि. ला देय असलेली एक्कम पूर्ण स्वरूपात प्रदान केल्यास लिलाव थावविण्यात येईल.

्राच्चतम निविद्राकाराला स्थावर मिळकत विक्रम्यात येईल. तथापि, प्राधिकृत अधिकारी यानी जर आवश्यक वाटल्यास, आपापसात बोली लावण्यासाठी अनुमती देण्याचा स्वेच्छानिर्णयाचा अधिकार राखून देवला आहे. म्म्यू अशी मिळकत राष्ट्रीव किमतीच्या खाली विकली जागार नाही.

वरील नमूद मिळकतीवरील कोणत्याही प्रकार व्या कोणत्याही दायित्वाकरिता एएचएफएल जबाबदार असणार नाही. मिळकतीचा लिलाव "जे आहे जेथे आहे" 'जे आहे जसे आहे' आणि

जि काही आहे ते तेथे आहे ' तत्वाने करण्यात बेईल ंडिमाड ड्राफ्ट केवळ 'आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड' याच्या नावे करण्यात यावा.

तिलाव विक्रीच्या अटी आणि शर्तीचा तपशील विहित मिविदा प्रपत्रामध्ये अतर्भूत करण्यात आला आहे. निविदा प्रपत्रे वरील नमूद शाखा कार्यालयाकडे उपलब्ध असतील. प्राधिकृत अधिकान्याकडे लिलावाची तारीख वाढविण्यात वा बोलीच्या अटी आणि शर्ती बदलम्याचा अधिकार राखीव आहे

बोलीच्या इतर अटी आणि शर्ती आणि पुढील तपशिलाकारिता आमची शाखा आणि वेब सहैट www.aadharhousing.com येथे सपर्क साधवा. पुढील तपशिलाकरिता, प्राधिकृत अधिकान्याशी वरील नमृद्र कार्यालयीन पत्यावर सफ्कं साधावा.

तारीख: एफ्रिन १२, २०२१ ठिकाण : पनवेल

प्राधिकत अधिकारी अधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

जीपी पारिसक सहकारी बँक लि.

मुख्य कार्यालय : सहकारमूर्ती गोपीनाथ शिवराम पाटील भवन, पारसिक नगर, कळवा, ठाणे. ४००६०५. फोन नं. ०२२ २५४५६५००, Website : www.gpparsikbank.com

कब्जा सुचना

(स्थावर मिळकतीकरिता) [नियम ८- (१)]

ज्याअर्थी, जीपी पारसिक सहकारी बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये आणि दि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा कलम १३(१२) नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन मागणी सूचना जारी करुन कर्जदार व जामिनदार यांना सूचनेतील नमृद रकमेची व्याजासह परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार/ गहाणकार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ व ९ अन्बव्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन खालील परिशिष्टामध्ये वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा खालीलप्रामणे घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणकार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा जीपी पारसिक सहकारी बँक लि. ठाणे यांस खालील मागणी नोटीस नुसार रकमेच्या भाराअधीन राहील.

अ. क्र.	कर्जदार/जामिनदार/ गहाणकाराचे नाव	कर्ज क्रमांक, मागणी सूचनेची तारीख, थकीत रक्कम आणि कर्जप्रकार	तारण मालमत्ता	कब्जाची तारीख व कब्जाचा प्रकार
8	कर्जदार: मे. देशमुख डेरी फार्म: प्रोप्राएटर: श्री.देशमुख मुकुल जयसिंग जामिनदार: १. श्री. लोखंडे किरण दत्तात्रय २. श्री. वाघमारे मिलिंद शेशराव ३. सौ. मोरे प्रमोदिनी चंद्रकांत	कर्ज नं.५६०/२ मागणी नोटीस दि. २३/१२/२०२० रु.२२,६३,६५५.००/- अधिक पुढील व्याज व खर्च टर्म लोन	१. तारण मालमत्ता फ्लॅट नं.०३ एकूण ९३८.८८ चौ. फुट (कार्पेट) पहिला मजला, जयसिंग पॅरेडाइज को. ऑप. हौ. सोसायटी लि. सर्वे नं.७२, हिस्सा नं.१सी/२५, सि.टी.एस नं. २४२४ एकूण एरिआ ९६११ चौ.फुट सांगवी ता. हवेली, जि. पुणे	सांकेतिक ताबा ०९/०४/२०२१
२	कर्जदार: मे. मेटलआर्ट इंजिनिआरिंग: पार्टनर्स: १) श्री. करने जवंत कृष्णा २) श्री. कोष्टी मदन मोहन जामिनदार: १) श्री. म्हस्के प्रविण भगवान २) श्री. काटकर नितिन उत्तमराव ३) श्री. कोष्टी मदन मोहन ४) श्री. करने जयंत कृष्णा ५) श्री. नागपूरे निलकंठ परशुराम	कर्ज नं.५६०/१ मागणी नोटीस दि.०६/०२/२०२१ रु. १,२१,७१,८६९.००/- अधिक पुढील व्याज व खर्च टर्म लोन	१) प्राथमिक : मशिनरीचे हायपोथिकेशन २) तारण मालमत्ता प्लॉट नं. २२ एकूण ३००० चौ.फुट समतुल्य २७८.७४ चौ.मी. तळ अधिक पहिला आणि दुसरा मजल्याच्या बांधकामासह एकूण २४३७ चौ.फुट सिमा सागर को. ऑप. हौ. सोसायटी लि.सुखसागर नगर गट नं. ११/२ अ, कात्रज गावाच्या हदित पुणे महानगर पालिकेच्या स्थानिक हदित ता. उपजिल्हा हवेली जि. पुणे.	सांकेतिक ताबा ०९/०४/२०२१

एच.डी.गायकर प्राधिकृत अधिकारी जीपी पारसिक सहकारी बँक लि. CONTROL PRINT .

कन्ट्रांल प्रिट लिमिटेड सीआयएम : एल २२ २१ ९ए मर चाई ९ ९१ वी एल सी ०६९८०० नो. कवांलव : सो-१००, हिंद सौराष्ट्र ऋस्ट्रियल इस्टेट, अधेरी-कुलां रोड, फोळ नाका, अधेरी (पूर्व), पुषष्टं - ४०००५९,। इ. : ०२२-२८५९९०७५/२.८९३८९०० ई-पेल : companysecretary@controlprint.com वेक्साइंट : www.controlprint.com

सिनयुरिटीज अँड एनस्चेज बोर्ड ऑफ इंडिया (सिस्टिंग ऑब्सिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिन्चायरमेटस्) रेयलेशन्स, २०१५ च्या रेयलेशन ४७ सञ्चाचता रेयलेशन २९ ला अनसकृत याद्वारे सचना देण्यात येते की. ३१ मार्च, २०२१ रोजी सफ्लेट्या तिमाही आणि वर्षासाठी कपनीच्या लेखापरिधित वितीय निकर्ष [असिप्र आणि एकत्रित] आणि लाभाशाची शिकारस काही असत्यास इतर बाबीस्ह विचारात घेण्यासाठी आणि मजुर करण्याकरिता कप्नीच्या सचालक मडळाची सभा शुक्रवार, एप्रिल २३, २०२१ रोजी घेण्यात

सदर सुचना कप्नीची वेबसाईट www.controlpont.com वर आणि म्हणजेच बीएसई लिमिटेडची www.beeindia.com आणि नंशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेडची www.neeindia.com वर पाइता येईल.

मुंबई एप्रिल १२, २०२१

रीना शाह कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

कंटोल प्रिंट लिमिटेड करिता

सही/-

नोंडणीकत कार्यात्म्य : ७ व नजला, इंन्ड पलाडियन, १७५, सीएसटी ग्रेड, कालिना, साताकूक (पूर्व), पुनर्र - ४०० व्हेट. ह्यू. इत. १ वरेरे - १६४८ व्४८० प्रवेशस इत. १ वरेरे - २६५० व्हेपहे वेबसङ्घ : www.marioo.com ई-मेल : investor@marioo.com

भारतीय अतिभूती व विनिमय मञ्ज्य (सूची अनिवार्यता व किनोचन आवश्यकता) विनियम्म , २०१५ चे विनियम्म ४७ सहवाका विनियमा २१ (सेबी विनियमन) याच्या असुरुगने यादारे सुकता देण्यात येत आहे बर्ने, अन्य बार्बोक्शेकरक, हि. ३१ मार्च, २०२१ रोजो सपलेलो तिमाहो व विमीय वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित स्वायो व एकदित विभीय निष्कर्य व विश्वीय अञ्चालावर, अनुविधक कालावधीकरिता लेखावरीक्ष्य च्या अञ्चलासमवेत, विचारविनिमय करणे व त्थाना मन्द्रे देण्यासाठी क्यानीच्या सचालक मञ्ज्याची सभा जुक्रचार, दि. २०.०४.२०२१ रोजी आयोजित करण्यात

चे एसर् : http://www.bseindia.com

विकास : मुंबई

सीआयएन: L15140MH1999PLC049209

पुद्धेल तपशिलाकरित क्याया भेट शावी : http://mailioo.com/india/investois/documentation

व नंत्रनल स्टॉक एक्सचेंग ऑफ इंडिय लिप्टिड https://www.nseindia.com

मंदळाच्या आदेगाद्वारे

हेमांगी याग दिनाक : १२ एफिए, २०२१ कंपनी सचिव व अनुपारमा अधिकारी

The spirit of Mumbai 15 now 93 years old!

www.freepressjournal.in

FREE PRESS

NOTICE is hereby given that my clients Mrs. Kamini K Shah and Mrs. Anuradha Parikh states that the Government of India acquired 4 acres and 34 gunthas of land bearing. Survey No. 120/2 (Part) situated at Village Malad, Taluka Borivali, District Mumbai Suburban, Maharashtra, owned by their ancestor Sri Rajabahadur Bhagwandas Haridas, in exercise of the powers conferred under rule 75A of the Defence of India Rules, 1939, On 27-7-1949, the Collector, Thane, de-requisitioned 2.68 acres in the Survey No.120/Part out of 4 acres 34 gunthas as per the directions of the Honourable कळकितात -Supreme Court Judgement passed in the Civil Appeal No. 3636 of 2016 dt. 4-2-2020. My clients along with other family members are co-owners of the land being legal successors of Raja

Bahadur Bhagwandas Haridas It has been brought to the notice of my clients that some persons claiming exclusive ownership are ill-motivatedly attempting to create third party interest in the said property. The Public at large is hereby cautioned not to deal with the said property unless my clients are participants in the said transaction. If any person deals with the aforesaid property without taking my clients written consent, also shall do so at his/her risk and peril and shall not be binding on

Date: 12.04.2021 ANOOP MEHTA ADVOCATE Plot No. 179, Shakti Niwas, Ground Floor,

PUBLIC NOTICE

Sir Bhalchandra Road, Hindu Colony, Dadar East, Mumbai-400014

प्रत्यक्ष कब्जासूचना

शाखा कांबालव: अयसीअयसीआय बेक लि., कांग्रेलय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क. १, प्लॉट क.- बी ३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्टीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-

my dients.

ज्याअर्थी, निम्नस्वादरीकारानी आग्रसीआग्रसीआग्रबंक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायद्रोशन अँग्ड रिकम्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल अंसेटस् अंग्ड एन्फोर्समेट ऑफ सिनयुरिटी इटरेस्ट अंनट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिनयुरिटी इटरेस्ट (एन्फोर्समेट) हत्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्य। अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त द्वाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्षम चुकती करण्यासाठी खालील उम्द्र कर्जदारामा मगणी सूचमा जारी केल्या आहोत.

कर्जदारमी सदरह रक्तम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, जिन्नस्वायरीकारानी खालील नमुद्र तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवावता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कव्या घेतलेला आहे. विशेषतः कर्यदार अणि सर्व सामान्य अनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यानी सदरह मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार कर नये आणि सदरह मिळकतीच्या देवधेवीचा कोणताही व्यवहार हा आयासीआयार्वक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील. अ कर्जरागचे मान/कर्ज कार्ते ਪਿਲ ਕਰੀ ਕੇ ਕੁਆਰ / ਸ਼ਿਲਾਂ ਕੁਕਰਾਰੀ ਰਾਹਿਕ

জ. জ.	कमांक	ामळकाताचयणन∤अरुलक्षकाच्याचाताराखाः -	तारीख/मागणी सूचनेतील रक्रम (रु.)	वे नाव
8	अभिजित रतिलाल परिख्न / प्रज्ञा परिख्न / एलवीमीयुएन००००४६०८९०८	प्लॉट क. आय१, फर्स्ट सिटी, गट क. २३२ (भा.), २३३ (भा.), २३४ (भा.), २३५ (भा.), २३९ (भा.), २४० (भा.), चाकण रोडजवळ, खडी पुणे आणि अन्य आळदी देवाही पुणे-४१२१०५/ एप्रिल ७, २०२१.	आक्टोबर ३१, २०१९/ रू. १,१०२,९८४.००/-	क्रमे
3	राजेश विजय राठोड / क्तिनाभाई विजय राठोड / एतजीपीयुएन००००३०४८६१७	प्लॉट क्र. बी- ३०२, ३रा मजला, क्लासिक नेस्ट ब्रिल्डिंग, गट क्र. २१०/२, थिंगस्थळ, राज गुरूनगर, खेड, पुणे-४१०५०५/ एप्रिल ७, २०२१.	जुलै ०६, २०१९/ क. १३,४२,११७.००/-	9ुणे
3	विकासकुमार पाडे/ गीता पाडे/ एलबीमीयुएन००००२ ३७७७९३	फ्लंट क्र. १०२, १ला मजला, रॉयल गगा, ज्ञामसागर मगल कार्यालय जवळ, स.क. ४९/३, हिस्सा क्र. ३, वाडगाव रोड, आळदी देवाची, ता. खेड, पुणे- ४१२१०५/ एप्रिल ९, २०२१.	नोव्हेंबर ३०, २०१७/ रू. १,४०२,१६७.००/-	9ुणे

२००२ च्या नियम ८ आणि ९ अतर्गत तस्तुदीमुसार सदर सूचना प्रसिष्दी तारखेपासून ३० दिव साच्या समाप्तीनतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. दिनांक : एफ्रिन १२, २०२१ प्राधिकृत अधिकारी आवसीआवसीआव बैंक लिमिटेड ठिकाण: पुणे



NOTICE CUM ADDENDUM

This Notice cum Addendum sets out changes to be made in the Statement of Additional Information (SAI) of Tata Mutual Fund.

Appointment of Director of Tata Asset Management Ltd. effective from 6th April 2021.

Mr. Sujit Kumar Varma, aged 61 years, has been appointed as an Independent Director of Tata Asset Management Ltd.

Educational Qualification: B.A in English

Certifications from: Indian Institute of Banking & Finance, Mumbai, India - Certified Associate

Leading Global Businesses - Harvard Business School

NYU Stern School of Business, New York, USA - Corporate Finance.

Indian Institute of Management, Ahmedabad, India - Executive Programme for Banking & Financial Sector

Indian Institute of Management, Calcutta, India - Strategic Leadership

Experience: He has worked with State Bank of India at various levels as under:

Deputy Managing Director, Corporate Accounts Group (2018-21), Chief General Manager, International Banking (2015-18), General Manager, Mid-Corporate Regional Office (2013-15), Chief Executive Officer, SBI New York (2009-13)

He was on the Board of Nepal SBI Bank Ltd as Chairman, Bank SBI Indonesia as President & Commissioner, Sterling Bank Lagos as Non-Executive Director, with SBI Mauritius Ltd, SBI Canada Bank, SBI U.K. Ltd and Commercial Indo Bank as Board Member.

This notice cum addendum will form an integral part of the SAI.

All other terms & conditions of the SAI read with other addendums if any remain unchanged.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Corporate Identity Number: TAML - U65990-MH-1994-PLC-077090



NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF PPFAS MUTUAL FUND

1. Resignation of the Director from the Board of PPFAS Asset Management Private Limited

The Unitholders of PPFAS Mutual Fund are hereby informed that Mr. Arindam Ghosh, Independent Director has resigned from the Board of PPFAS Asset Management Private Limited with effect from April 06, 2021 Accordingly, all references of Mr. Arindam Ghosh in Statement of Additional Information ("SAI") shall stand deleted.

This notice cum addendum forms an integral part of the SAI. All other contents of the SAI of PPFAS Mutual Fund will remain unchanged.

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF ALL EXISTING SCHEMES OF PPFAS MUTUAL FUND AND STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF PPFAS MUTUAL FUND

2. Addition to the List of Branches/ISCs

Investors/ Unitholders are requested to note that with a view to increase the network and enhance the service levels for investors, PPFAS Mutual Fund ("PPFAS MF") hereby declares the launch of following new branch office. This branch will be termed as "Investor Service Centers (ISCs)", with effect from April 13, 2021.

Name of the Branch	Address*
Chennai	PPFAS Asset Management Private Limited Raheja Tower, Unit No:0002A (B Block),177, Mount Road, Annasalai, Chennai - 600002
	harieja lower, olik No.0002A (b block), 177, Would hoad, Allilasaiai, Cherinai - 000002

*This branch is not an Official Point of Acceptance of Transactions ("OPAT") for the Schemes of PPFAS Mutual Fund.

This addendum forms an integral part of the Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum issued for respective schemes, read with the addenda issued from time to time.

For PPFAS Asset Management Private Limited

Director

(Investment Manager to PPFAS Mutual Fund) Place: Mumbai Sd/-

Date: 12th April, 2021 Name of Mutual Fund: PPFAS Mutual Fund

For more information please contact: PPFAS Asset Management Private Limited (Investment Manager to PPFAS Mutual Fund) CIN No: - U65100MH2011PTC220623

Registered Office: - 81/82, 8th Floor, Sakhar Bhavan, Ramnath Goenka Marg, 230 Nariman Point, Mumbai - 400 021. INDIA. Tel.: 91 22 6140 6555 Fax: 91 22 6140 6590. E-mail: mf@ppfas.com. Website: www.amc.ppfas.com

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY

जाहार सूचना

य द्वारे सुबना देण्यात येते की, भीले प्रिमायसंस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, त्याव पता १७ वा रोड आणि १३ वा रोडवे जंकरन खार (पश्चिम), मृंबई ४०००५२ ("सोसायटी") यांनी खातील लिखिव पहिल्या परिशिष्टामध्ये अधिक सनिस्तः क्रिकरणीत मिळकर्तीच्या संदर्भातील विकास हक्ष आमच्या अशीलांना देण्यावे मान्य केले आहे. सोसायटी अमञ्चा अशिलांना खालीलप्रमाणे

१. सोसायटी १७ वा रोड आणि १३ वा रोडवे जंकरान, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२ येथे स्थित सी.टी.एस. क्र. ई/११० आणि इं/१०६, मोजमापित एकप्रित १९०९.७० वीरस मीटर्स किंवा जवळपास रोवढचाव (त्याच्या संदर्भातील प्रापर्टी रजिस्टर काईसमध्ये नमुद्द असत्यानुसार) धारक उपनगरीय योजना क्र. ७, छार च्या प्लॉट क्र. ६११ आणि ६१२ धारक जमिनीच्या मक्त प्लॉटवे मालक ""म्लॉद्**स**"). प्लॉट्सवर अपार्टमेंट्स'' नामित हमारत ("'जूनी इमास्त") आणि पाव क्लोल्ड गरेजेस आहेत. त्यावरील जुनी इमारत आणि ' क्लोज्ड गरेबेस सहवा प्लॉट खालील पहिल्या परिशिष्टामध्ये अधिक सविस्तः वर्णन केलेला आहे.

सोसायटी एकोणीस सभासदानी ("सभासद") बनतंती ज्यांच्याकडे सोसायटीचे रोअर्स ("शेअर्स") अहेत आणि वे ब्ह्या इमार्खामधील बीस क्लंट ("जूने फ्लंट" वे धारक आहेत - काही सभासदांकडे ज्न्या इमारतीच्या स्टित्ट भागांमध्ये पार्किंगच्या जागा आहेत तर काही सभासदांकडे प्लोट्सवरीत पाव दलोव्ड गरेवस आहेत. सोसायटीने सपासदांची नावे सादर केली आहेत आणि जुने फ्लंट्स आणि शेअर्स आणि पर्किंग जागा/गरेजेसचा त्यांचा तपशीत खातीत दसऱ्या परिशिष्टामध्ये दितेता आहे.

सोसायटीने अनुक्रमांक बीडीआस-११/१९७८ दिनांक ०९.०३.२००७ अंतर्गत अधिहस्तांकन विलेख दिनांक ०८-०२-१९७८ द्वारे नमाधिकारप्राप्त केंद्रो आहेत.

कोणत्याही व्यक्तीना सोसायटी आणि/किंवा प्तांट्रस किंवा ज्त्या इमार्खी किंवा कोणत्याही सपासदा विरुद्ध आणि/किंवा त्यांच्या रोअर्स त्यांच्या ज्न्या फ्लंट्स किंत्रा पार्किंग जागा। गरेजेसच्या किध्द विक्री, अदलाबदल, गहाण प्रभार, भेट, किरवस्त, वारसा, ताबा, भोगवटा भाडेपट्टा, धारणाधिकार, कुळबहिबाट, परवाना, निर्वाह, मार्गाचा हक, कंत्राट, सुविधाधिकार किंत्रा अन्य कोणत्याही स्वस्पावा कोणताई दाना असत्यास त्यांनी तो पुष्ठचर्थ दुस्तानेजांसह लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना आमच्या कार्यालयात ५०२/५०३, ५वा मजला, बी विंग, ३६ टर्नर रोड, फॅब इंडिया वर, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ०५० येथे या प्रसिद्धीच्या तास्त्रोपासून १४ दिखलांच्या आत कळिने अलख्यक आहे, कसूर झात्यास, दाने किंवा आक्षेप वर असत्यास ते त्यागित आणि / किंवा परित्यागित समजण्यात येतील . पहिले परिशिष्ट

१७ वा रोड आणि १३ वा रोडवे जंक्शन, खार (प.), मुंबई ४०००५२ येथे स्थित त्यानर अगोदरव उपास्तेली "पोले अपार्टमेंट्स" नामित इमारत आणि ५ गरेजेससह सी.टी.एस. क. ई/११० आणि ई/१०६, मोजमापित एकप्रित १९०९.७० वीस्स मीटर्स (त्या संदर्भातील प्रापटी रिवस्टर काईसमध्ये नमुद असत्यानुसार) धारक उपनगरीय योजना क्र. ७, खार च्या अंतिम प्लॉट क्र. ६११ आणि ६१२ धारक जम्मिव वे सर्व भाग किया विभाग आणि सीमाबध्द खालीलप्रमाणे :

उत्तर किंनात्या दिशेला : १३ ना रोड, दक्षिण किंवा त्या दिशेला : प्लॉट क्र. ६१३, सी.टी.एस. क्र. १०५ धारक मिळक्त, पूर्व किंवा त्या दिशेला : १७ वा रोड,

पश्चिम किंवा त्या दिशेला : सी.टी.एस. क्र. १०९,१०८,१०७,१०४ धारक मिळकत. दुसरे परिशिष्ट

(१) श्रीमः राजकुमारी हंदलदास अदनानी, फ्लंट क्र. १ यासह विभिन्न क्र. ९१ ते ९५ करीता रोअस प्रमाणपत्र क. १९ धारक ; (२) थी. सुख्य कियाु मुलानी, फ्लंट क्र. २ यासह विभिन्न क्र. ९६ ते १०० करीता रोअर प्रमाणपत्र क्र. २० धारक : (३) थीम, रोशनी कमलेश खुबबंदानी, फ्लंट क्र. ३ यासह विभिन्न क. ८६ ते ९० करीता रोअस प्रमाणपत्र क. १८ वासह १ क्लोज्ड गरेज आणि े का.पा. जागा धारक ; (४) थी. हर्ष प्रदिप रावत आणि थीम. वंद्रिका प्रदिप रावत, फ्लंट क्र. ४ वासह विभिन्न क्र. ०१ ते ०५ करीता रोअर प्रमाणपत्र क्र. १ यासह १ क्लोज्ड गरेज धारकः; (५) श्रीमः विमता विष्णु मुतानी, फ्तंट क्र. ५ यासह विभिन्न क्र. ६१ ते ६५ करीता रोअर प्रमाणपत्र क्र. १३ वासह १ का.पा. जागा धारक; (६) थी. संज् मंघनानी, फ्लॉट क्र. ६ यासह विभिन्न क्र. ६६ ते ७० करीता रोअर प्रमाणपत्र क्र. १४ धारकः; (७) थी. संब् मंघनानी, फ्लॉट क्रत. ७ यासह विभिन्न क्रत. ७१ ते ७५ करीता हो अर प्रमाणपत्र क. १५ धारक : (८) जगदिश कुमार मेहरा (एवयुएफ) रमन कुमार मेहरा (एवयुएफ) आणि थी. सतिल मेहरा, फ्लंट क्र. ८ यासह विभिन्न क्र. ०६ ते १०

करीता शेअर प्रमाणपत्र क. २ वासह २ क्लोल्ड गरेज धारक; (९) थीम. कक्ति। आर. रहेजा आणि थी. शिलकुमार एस. रहेजा, फ्लंट क्र. ९ यासह विभिन्न क्रा. ११ ते १५ करीता रोअस प्रमाणपत्र क. ३ यासह २ का.पा. जागा धारक : (१०) थी. सुमीत छाब्रिया, फ्लंट क्र. १० वासह विभिन्नक. ७६ ते ८० करीता रोअर प्रमाणपप्र क्र. १६ वासह १ का.पा. जागा धारक: (११) थी. क्रिवलाल की. लालवानी, फ्लंट क्र. ११ यासह विभिन्न क्रा. १६ ते २० करीता रोअस प्रमाणपत्र क. ४ यासह १ का.पा. जागा धारक : (१२) थीम. बंद्रा एल. सजनानी, फ्लंट क्र. १२ यासह विभिन्न क्रा. २१ ते २५ करीता हो अस प्रमाणपत्र क. ५ धारक; (१३) थी. दिनेश खुशाल मोटजली, फ्लॉट क्र. १३ वासह जिभित्र क. २६ ते ३० करीता रोअर प्रमाणपत्र क. ६ यासह १ का.पा. जागा धारक ; (१४) पंजाब नेशनल बैंक पूर्वी ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स, फ्लंट क्र. १४ यासह विभिन्न क्र. ८१ ते ८५ करीता रोअर प्रमाणपत्र क्र. १७ धारक ; (१५) थी. खुशाल भगवलदास मोटवली, फ्लंट क्र. १५ यासह विभिन्न क्र. ३१ ते ३५ करीता हो अर प्रमाणपत्र क. ७ यासह २ का.पा. जागा धारक : (१६) थीम. सार्क्नी इंद्रनाथ बॅनर्जी, फ्लंट क्र. १६ यासह विभिन्न क्र. ३६ ते ४० करीता रोअर प्रमाणपत्र क. ८ यासह २ का.पा. जागा धारक : (१७) थी. दिपक देखकुमार दत्त, फ्लंट क. १७ यासह विभिन्न क्र. ५६ ते ६० करीता रोअस प्रमाणपत्र क्र. १२ वासह १ का.पा. जागा धारक : (१८) थी. पुरुषोतम प्रकाश, प्रसंट क. १८ यासह विभिन्न क्रा. ४१ ते ४५ करीता रोअस प्रमाणपत्र क्र. २२ धारकः; (१९) श्रीम. मोहिनी

५१ ते ५५ करीता. रोअर प्रमाणपत्र क्र. २४ वासह १ क्लोल्ड गरेज धारकः; मुंबई, दिनांक १३ एप्रिल, २०२१. मे. प्रिसेप्ट लिगल करीता

मेंघराज , फ्लंट क्र. १९ यासह विभिन्न क्र. ४६ वे

५० करीता रोअर प्रमाणपत्र क्र. २३ वासह १

का.पा. जागाधासक; (२०) थीम. द्या जे. पटेल, थीम. शान् व्ही. साठे, थीम. पुष्पा व्ही

कांद्रे, थीम, तिना एन घडीयाती आणि थीम.

उपाएम कर्जे, फ्लंट क्र. २० यासह विभिन्न क्र.

फ्लानियन डीखुजा

भागीदार

दिनांक : १२/०४/२०२१ epaper freepressjournal in

स्थळ : ठाणे

HIRA VA NOA VI ESTATE, THA NE (W), MUMBAI 400607 Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost? misplaced and the holder of the said securities has applied to the Company to issue duplicatecertricate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate share certificate without further infumation. Name of the holder Radhey Mohan Aggarwal, Kind o Securities & Face Value: Equity Shares of Rs. 10/- each, No. of Securities: 66, Distinctive Nos. 16330836-16330901. Place: New Delhi Date: 13 April 2021

NOTICE

BAYER CROPSCIENCE LTD

REGIOFFICE, BAYER HOUSE, CENTRAL AVENUE

Applicant: Radhey Mohan Aggarwal

K C TEXTILES LIMITED

CIN: U74899DL1979PLC009471 Corporate off: A-23, Industrial Area, G.T. Karns Road, Azadpur Delhi-110033 Read, off: BM-2A. Dilkush Industrial Estate. G.T. Karnal Road, Azadpur, Delhi-110033 Contact Person: Mr. Rakesh Yaday Ph.: 011-45527191, 9310997280 Email: kcgroupdelhi@gmail.com

Website: www.kctextiles.in

PUBLIC NOTICE The Company's Public

Announcement giving Shareholder the Exit Offer in pursuance to delisting of Company Shares from BSE was published in this newspaper on 20-03-2020 and the last date of closing of the Exit Offer was 15th April, 2020 with further extension up to 14th April, 2021. In view of the pandemic corona virus in the Country the last date is being extended up to 14th April, 2022 to enable the shareholders to surrender their shares in the Exit Offer. All the Shareholders have been intimated regarding extension of date individually and the circular letter can also be viewed at company website www.kctextiles.in

For and on behalf of Promoters of K C TEXTILES LIMITED Ms. Shivani Goel Place: New Delhi Date: 08-04-2021